



## RALLIS INDIA LIMITED

July 20, 2022

BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street  
Mumbai – 400 001  
Scrip Code: 500355

National Stock Exchange of India Limited  
Exchange Plaza  
Bandra-Kurla Complex Bandra (E)  
Mumbai – 400 051  
Symbol: RALLIS

Dear Sir,

**Sub: Newspaper Advertisement – Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022**

The Board of Directors at its Meeting held on July 19, 2022 has, inter alia, approved the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2022.

As per Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the said financial results were published in the following newspapers:

Sr. No.	Name of Newspaper(s)	Publication Date	Edition(s)
1.	Business Standard (English)	July 20, 2022	All
2.	The Free Press Journal (English)		Mumbai
3.	Navshakti (Marathi)		Mumbai

A copy of the results published is attached herewith. The above information is also being made available on the Company's website: [www.rallis.com](http://www.rallis.com).

This is for your information and records.

Thanking you,

**Yours faithfully,  
For Rallis India Limited**

**Yash Sheth  
Company Secretary**

# US' return as leader in remittances to India mirrors pre-2008 level


North America had a 44% share before the global financial crisis

SACHIN P MAMPATTA  
Mumbai, 19 July


## IN NUMBERS

**SHARE IN TOTAL REMITTANCES** (in %)


■ Gulf countries  
■ North America



**TOP RECEIVING STATES** (share in %)



**INCREASE IN SMALLER TRANSACTIONS** (in %)



The US accounted for nearly a quarter of India's total remittances in 2020-21, marking a return to the trend that existed before 2008. The US accounted for 23.4 per cent of the total money sent back by Indians living abroad, according to the Reserve Bank of India's (RBI) latest remittances survey for 2020-21.

The RBI has conducted similar surveys in the past. North America accounted for as much as 44 per cent of the remittances before 2008, shows reports available between 2006-07 to 2012-13 which had a regional rather than a country-wise breakup.

This, then, largely shows a declining trend as Gulf countries stepped in with increased remittances amid a lower share of North American inflows. The share of Gulf countries rose from 24 per cent to 37 per cent between 2006-07 to 2012-13. North America's share dropped from 44 per cent to 34 per cent in the same period.

The US replaced the United Arab Emirates (UAE) as the top source of remittances amid the pandemic. "...the share of Gulf countries has declined, reflecting slower pace of migration and presence of Indian diaspora in informal sectors which was hit the most during the pandemic period..." said the RBI survey.

The RBI remittance report noted that India's historical migration pattern has been towards the Gulf Cooperation Council (GCC) region but there has been a decline in emigration clearances since 2015. The clearances are issued to unskilled or semi-skilled workers and women seeking overseas employment. Migration from India to the region slowed down over the last five years because of slower economic growth, oil prices remaining sluggish and labour laws becoming stricter among other reasons.

Meanwhile economies like the US and the United Kingdom and Singapore have emerged as major sources of remittances. "(They accounted)...for 36 per cent of total remittances in 2020-21...This corroborates with the World Bank report (2021) citing economic recovery in the US as one of the important drivers of India's remittances growth," said the RBI note.

"After the lull in 2020, remittance flows to India grew at 8 per cent in 2021 to \$89 billion. The spike was an outcome of a strong economic recovery in the United States, which accounts for a fifth of India's

remittances, and the support to families back home inflicted by the delta variant and related travel restrictions in India during the summer of 2021," noted the World Bank group's Migration and Development Brief, which came out in May 2022.

This has resulted in Maharashtra replacing Kerala as the state with the highest remittance share. Kerala historically has had a high share of remittances from the gulf region.

The difference between the income levels may also be seen in the changing size of the transactions. Smaller size transactions of under \$200 accounted rose from 2.7 per cent of remittances in 2016-17 to 6 per cent in 2020-21.

# 'PNB's short-term bond holdings are less prone to rising yields'

Punjab National Bank's bond portfolio will be less impacted by interest rate hikes as the lender's exposure is skewed towards shorter duration papers, its managing director ATUL KUMAR GOEL tells Nikunj Ohri and Abhijit Lele in an interview. Edited excerpts.

**With the Federal Reserve anticipating more interest rate hikes, will RBI measures be effective in stemming the impact on rupee?**  
The rupee has been one of the best performing Asian currencies. However, it cannot remain immune to overseas outflows from the emerging markets. RBI is ensuring that there is no extreme volatility and there is orderly movement in the rupee value. The measures that have been announced are fundamentally good to attract more inflows in debt capital, but may take some time to have an impact, as the pressure on the rupee is coming from the large sticky current account deficit, and not just capital outflows. The launch of international trade in Indian rupee will save our foreign exchange reserves and bring in more global trade partners. All these measures taken by central bank and the Government might protect the steeper fall in rupee

**Will the steps taken by RBI help in increasing non-resident dollar deposits? Do you think an increase in NR dollar deposits at PNB?**  
The steps announced by RBI are primarily aimed at arresting the rupee depreciation through higher foreign currency inflows. The Foreign Currency Non-Resident Bank [FCNR(B)] and Non-Resident (External) Rupee deposits have been exempted from the CRR and SLR requirements. The interest ceiling on these deposits have also been dispensed away temporarily. We have a network of 230 authorised dealer (AD) branches out of 10,098 branches in the country. Bank offers various facilities to NRI customers. With RBI's dispensation, PNB will be able to offer higher interest rates to non-resident depositors and this will enable better inflows of NRI deposits.

**How are rising bond yields affecting treasury income of PNB? Have banks sought special dispensation from RBI to provide for losses?**  
The yields are expected to remain volatile in the coming months. This will largely be impacted by the movement in crude oil prices due to geopolitical tensions, the Federal Open Market Committee's decisions, MPC's decisions, trend in GDP growth, FPI flows, and inflation numbers, among others. Though most of the expected future rate hikes have been priced in, there will be some upward



bias. SLR AFS portfolio of the bank is skewed towards shorter duration papers which are relatively less sensitive to rate hikes. We are targeting to keep Maturity duration of SLR AFS around 2, which indicates that the Bank's AFS portfolio is less sensitive to rising interest rates. We have not sought any special dispensation from RBI to provide for the MTM losses.

**What are your expectations from the next RBI policy?**

RBI has carried out a very balancing act by normalising the liquidity position in a calibrated manner. The repo rates have been hiked twice towards the start of this financial year. The current repo rate is at 4.90 per cent. CPI Inflation has remained above the RBI's target level since January 2022. Though CPI inflation has moderated from last 2 months from peak of 7.8 per cent in April 2022, inflation is now a persistent problem globally and can deter growth. Inflation will start moderating in the second half of this financial year with new supply capacity and as impact of other measures taken by government starts unfolding. I expect RBI to hike rates in the next monetary policy meeting in August. However, further inflation data will decide the next rate hikes.

**With inflation rising, there is expectation of less demand in the economy which may delay private capex and hit corporate loans. Is that a**

**fair assessment?**  
Although rising inflation, currency depreciation and rising interest rates may likely have an impact on the profitability of corporate sector, the way the government is going ahead with the reforms, India will remain the fastest growing economy in the world. Our domestic consumption is our strength. The public capex outlay in the Union Budget is at around ₹7.5 trillion which is sharp increase over the last year. Credit revival in capital intensive sectors augments well for economic growth as it has a trickle-down effect on other sectors as well. With rising interest rates and weakening rupee, External Commercial Borrowings which are an important source of financing to corporates are now losing attractiveness and companies will now approach banks for credit requirement. The economy is out of pandemic induced stagnation and I expect credit to infrastructure and corporate loans to revive in this financial year. Public investment will continue to take the lead and pump-prime the private investment and demand in this financial year.


**What is the investment required to strengthen IT systems, and join the AA system? What investments have been planned on the digital front?**

PNB is the second PSB to go live on the AA ecosystem acting as financial information provider (FIP) and financial information user (FIU). PNB has partnered with one of the known Technology Service Providers (TSP) to implement the technology stack as per the Reserve Bank Information Technology (ReBIT) guidelines on the bank's premises. The development was completed in a record-breaking time of under 5 weeks. The solution implemented by the bank is highly scalable with capability to process large number of requests and uses very high standard of data encryption for security. We are working on multiple business use cases and collaborating with fintech players to leverage on the AA ecosystem and offer interesting products.

**What is the PNB's future strategy for PNB Housing, and when will you reduce the stake?**

PNB doesn't have any plans to sell its stake in PNBHFL presently. PNBHFL is in the process to raise up to ₹2,500 crores through rights issue. The amount is sufficient for growth of loan book up to FY25. With RBI's approval, PNB intends to infuse capital up to ₹500 crore to retain the its shareholding in the mortgage lender at 30 per cent or below but above 26 per cent. Rights issue is expected to be launched in Q3FY23.

More on business-standard.com



**RALLIS INDIA LIMITED**  
A TATA Enterprise  
CIN: L36992MH1948PLC014083

**Extract of Statement of Financial Results for the quarter ended 30 June, 2022**

Particulars	(₹ in crores)			
	Quarter ended 30 June, 2022	Quarter ended 31 March, 2022	Quarter ended 30 June, 2021	Year ended 31 March, 2022
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1. Total income from Operations	862.78	507.54	740.51	2,603.93
2. Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	90.34	(16.24)	109.17	222.48
3. Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	90.96	(16.24)	109.17	222.48
4. Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	67.47	(14.13)	82.42	164.27
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	66.25	(13.66)	78.99	163.62
6. Equity Share Capital	19.45	19.45	19.45	19.45
7. Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous financial year)				1,677.21
8. Basic and diluted earnings per share (of ₹ 1/- each)	3.47	(0.73)	4.24	8.45

**Notes:**


- The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the quarter ended 30 June, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter ended 30 June, 2022 is available on the Stock Exchanges websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.rallis.com.
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 19 July, 2022. The statutory auditors have expressed an unqualified review opinion.
- Financial results for all the periods presented have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time.
- The Company's business is seasonal in nature and the performance can be impacted by weather conditions and cropping pattern.
- The Company has one reportable business segment viz. "Agri-Inputs".
- Exceptional item as disclosed in the column (Quarter ended 30 June, 2022) comprises profit on sale of land (net of costs).
- The figures for quarter ended 31 March, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto nine months ended 31 December, 2021. Also the figures upto the end of the third quarter had only been reviewed and not subjected to audit.
- The Indian Parliament has approved the Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the company towards Provident Fund and Gratuity. The Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on Social Security, 2020 on November 13, 2020, and has invited suggestions from stakeholders which are under active consideration by the Ministry. The Company will assess the impact and its valuation once the subject rules are notified and will give appropriate impact in its financial statements in the period in which, the Code becomes effective and the related rules to determine the financial impact are published.

For and on behalf of  
**Rallis India Limited**  
Sd/-  
Sanjiv Lal  
Managing Director & CEO

Place: Mumbai  
Date: 19 July, 2022

Registered Office: 23<sup>rd</sup> Floor, VIOS Tower, New Cuffe Parade, Off Eastern Freeway, Wadala, Mumbai - 400 037  
Tel: +91 22 6232 7400 Email: investor\_relations@rallis.com  
Website: www.rallis.com

**Aditya Birla Sun Life Mutual Fund**



Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mills, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013. Tel: 4356 8000. Fax: 4356 8110/8111. CIN: L65991MH1994PLC080811

**Record Date for Distribution**

**NOTICE IS HEREBY GIVEN THAT** the Trustees of Aditya Birla Sun Life Mutual Fund have approved Monday, July 25, 2022\*, as the Record Date for declaration of distribution under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option in the following schemes, subject to availability of distributable surplus on the Record Date:

Name of the Scheme	Plans/Option	Quantum of Distribution per unit# on face value of Rs.10/- per unit	NAV as on July 18, 2022 (Rs.)
Aditya Birla Sun Life Balanced Advantage Fund (An open ended Dynamic Asset Allocation fund)	Regular Plan - IDCW	0.110	22.01
	Direct Plan - IDCW	0.121	24.17
Aditya Birla Sun Life Pure Value Fund (An open ended equity scheme following a value investment strategy)	Regular Plan - IDCW	1.712	28.5360
	Direct Plan - IDCW	3.044	50.7406
Aditya Birla Sun Life Focused Equity Fund (An open ended Large cap Equity Scheme investing in maximum 30 stocks)	Regular Plan - IDCW	1.144	19.0665
	Direct Plan - IDCW	2.618	43.6299
Aditya Birla Sun Life Digital India Fund (An open ended equity scheme investing in the Technology, Telecom, Media, Entertainment and other related ancillary sectors)	Regular Plan - IDCW	2.140	35.67
	Direct Plan - IDCW	2.815	46.91

**The NAV of the schemes, pursuant to pay out of distribution would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).**

#As reduced by the amount of applicable statutory levy. \*or the immediately following Business Day if that day is a non-business day.

All unitholders whose names appear in the Register of Unitholders / Beneficial owners under the IDCW option of the said schemes as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the distribution so declared.

For Aditya Birla Sun Life AMC Limited  
(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)  
Sd/-  
Authorised Signatory

Date : July 19, 2022  
Place : Mumbai

**Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.**







# Protest imminent if potholed roads not mended in Mumbra

ABHITASH SINGH  
Thane

The Maharashtra Navnirman Sena's (MNS) Thane unit has threatened that they will protest against the potholes along the Mumbra bypass road unless it is fully repaired.

The Mumbra bypass road, which is a 3-km-long stretch, has suffered major damages during the monsoons and the road remains riddled with potholes. Last year too, a number of potholes were reported on the same road and issues regarding the quality of road construction was raised by motorists.

MNS' Kalyan-Dombivali constituency MLA Pramod (Raju) Patil demanded that the Thane Municipal Corporation (TMC) authorities stop heavy vehicles from plying on the road until it is repaired. "The Retibandar bridge on Mumbra bypass



TMC Commissioner Sanjeev Jaiswal inspecting roads in Thane; Traffic jam on the Mumbra bypass road

road gets potholed every year. Currently, there are huge potholes on the Retibandar bridge on the road from Thane towards Panvel. Due to the landslide earlier, the entire road is in a

bad condition and there is a danger of accidents," Patil said. The MNS MLA also warned the authorities and said that they should not force citizens to take to the streets to protest against

their lackadaisical attitude. On Tuesday, the potholes caused a major traffic jam up to Bhandari in Shilphata, with motorists forced to drive only on one side of the road.

## 5-yr-old who fell into nullah still missing

KALPESH MHAMUNKAR  
Mumbai

The five-year-old boy who fell into a 30-foot nullah in the Amrut Nagar area in Jogeshwari on Monday evening is still missing. The boy was playing near the Oshiwara garden at the time of the incident. After receiving information from local people, the police, BMC officials, ambulance, and fire brigade rushed to the spot and conducted a rescue operation till late Monday night. However, the fire brigade hasn't been successful in tracing him.

Chief fire brigade officer Hemant Parab said, "The boy couldn't be traced on Monday night. On arrival at the

**Locals say boy's father also jumped into the nullah to rescue him**

incident spot, it was learnt that a 26-year-old man named Ravi Sanjay Gadekar also jumped inside the nullah near Ram Mandir bridge, opposite Siddhivinayak Mandir, in Oshiwara, and was rescued." While locals said the man is the missing boy's father, Parab did not confirm it.

According to senior inspector Manohar Dhanwade of Oshiwara police station, there is no information about the father jumping into the nullah looking for the boy.

"No such incident was reported. The father naturally went around looking for the boy, like any father would. We have traced the family and are talking to them. We have collected some information. The search is still underway," confirmed the official.

Shiv Sena Corporator Raju Pednekar, who rushed to the spot after learning about the incident, said, "It is the boundary of K-West and P-South wards. Four to five children were playing in the evening in the area. CCTV footage of nearby areas has also captured video of children playing near the nullah. But, there is no CCTV footage of the fallen boy." He said when he rushed to the spot, he saw a rescue operation was underway.

# Old factory bldg collapses in Bhiwandi, 5 injured

ABHITASH SINGH / Mumbai

Five people were injured after an old factory building behind Nishan Hotel in the Panjrapole area of Bhiwandi collapsed on Tuesday morning around 7 am. The Bhiwandi-Nizampur Municipal Corporation (BNMC) had earlier declared the 50-year-old building as a dangerous structure and also disconnected its water and electricity.

BNMC civic body officials said that after being alerted about the incident, emergency teams - including two rescue vehicles, two fire engines, and an ambulance - were dispatched from the municipal fire brigade. The injured are identified as Nizamuddin Sheikh, 20, Sar-taj Ashfaq Sheikh, 26, Masoor Nazimuddin Sheikh, 30 and Jahangir Alam Sheikh, 32.

BNMC fire brigade personnel removed the debris and immediately admitted all the injured to Indira Gandhi Memorial (IGM) Hospital for



treatment. The teams led by disaster management chief Faisal Tatli, fire department chief Rajesh Pawar, and assistant commissioner Sudam Jadhav, in charge of Ward committee No. 5 immediately began removing the debris after the accident and carried out relief work till 9 am in the dangerous area, which was soon cleared.

Ajay Yadav, a resident of the Panjrapole area said, "The problem of dangerous buildings collapsing in Bhiwandi city is not new. Such incidents occur every monsoon which shows that the BNMC is just turning a blind

eye to such a serious issue. The citizens living in these buildings live their lives in tough situations. Earlier this year, BNMC had announced 894 buildings as dangerous - including 346 in C-1, 332 in C-2A, 191 in C-2B, and 25 in C-3 categories, but no action has yet been initiated to accommodate those residents in safer places."

The fire officials involved in the rescue operation said that four injured people were discharged after treatment while the remaining one who received serious injury is being admitted to Siraj hospital in Bhiwandi for further treatment.

## No water supply in Naupada-Kopri area today

ABHITASH SINGH  
Thane

The residents of the Naupada-Kopri area will need to store water for Wednesday (today), Thursday and Friday owing to work on the connection of the newly installed down-take pipe at Kanhaiyanagar water reservoir in Kopri with the main distribution channel. The Thane Municipal Corporation (TMC) officials said

there will be no supply today, and July 20-21. On July 22, water will be supplied at low pressure. A TMC water department official said the pipe connection work is very urgent.

The affected areas will include Koliwada, Sudarshan Colony, Sainagar, Natu Colony, Savarkar Nagar, Valmikipada Society, Kumbh-wada, Gurudev Society, Krishnanagar and Swami Samarth Math premises.

## Pragati Superfast Express in new avatar

KAMAL MISHRA  
Mumbai

The Pragati Superfast Express, a daily Intercity Express train plying between Pune and Mumbai via Panvel is all set back in a new avatar with Vistadome coach. The Pragati Express service was suspended in March 2020 due to a nationwide lockdown.

The current occupancy of Vistadome coaches operated by Central Railways (CR) in different trains on the Mumbai-Pune route is 100 per cent. Hence, CR has decided to add one Vistadome coach in this train from July 25.

CR officials said that the railways has decided to restore the services of Pune-Mumbai-Pune Pragati Express and the conversion of old coaches into LHB coaches along with Vistadome coaches from July 25. With the introduction of Vistadome coaches in Pragati Express, the CR now has four trains running with Vistadome coaches - Mumbai-Madgaon Janshatabdi Express, Mumbai-Pune Deccan Express, Mumbai-Pune Deccan Queen and Mumbai-



Pune Pragati Express.

The trains will run with one Vistadome Coach, one AC chair car, 11 second class chair car (five fully reserved, four unreserved, one for season ticket holders) and one ladies coach (54 seats for lady season ticket holders and 54 reserved seats for ladies) and one general second class, including the guard's brake van.

This train was inaugurated on May 17, 1996, as an alternative to the most popular train in this sector, the Deccan Queen. It is one of the six point-to-point express trains meant for intercity travel between Mumbai and Pune that carry thousands of regular commuters. The other five being the Sinhagad Express, Deccan Queen, Deccan Express, Indrayani Express, and the Intercity Express.

## EC notifies final ward formation for MBMC

SURESH GOLANI  
suresh.golani@fj.co.in

The final delimitation of the wards of the Mira Bhayandar Municipal Corporation (MBMC) has been published by the state election commission (SEC) on Tuesday. The commission received a total of 203 objections and suggestions over the draft delimitation till June 20, with hearings being conducted on July 3.

Major changes were incor-

porated in four wards while two objections led to minor rectifications in two wards. The five-year tenure of the civic body ends in August. The number of elected representatives in the MBMC will go up from the existing 95 to 106. Elections will be held for electing 106 corporators from 34 three-member panels and one four-member panel. Each ward panel will have an electoral strength of around 22,000 to 23,000, officials said.

## Diamond broker loses Rs 3.39L to power bill fraud

SURESH GOLANI  
suresh.golani@fj.co.in

A 45-year-old diamond broker from Bhayandar (west) became the latest victim of cyber-criminals after he lost more than Rs 3.39 lakh to electricity bill fraud. Notably, funds amounting Rs 3,39,978 was siphoned off from the brokers bank account through 25 fraudulent transactions of various amounts within minutes after he clicked the link sent on his cell phone by the cyber-criminals.

In his complaint to the police, the broker stated that he received a text message on Monday which was tagged with a warning that the electricity bill was unpaid and supply would be disconnected by the end of the day. Initially, the complainant ignored the link, following which he received a call from

a person who introduced himself as an official of the power supply company.

Claiming that the payment was pending, the caller asked the complainant to click a link to clear the dues from his bank account. The complainant clicked on the link sent by the cyber-criminal, following which Rs 3,39,978 was deducted from his bank account. The complainant received 25 text messages from his bank, informing him about the withdrawals, after which he realised he had been duped.

An offence under the relevant sections of the Indian Penal Code has been registered against the yet-to-be identified callers at the Bhayandar police station. The Mira Bhayandar-Vasai Virar (MBVV) police have been urging people to be vigilant and check with power companies before

calling numbers provided in such messages.

A paint shop owner and a housewife from Bhayandar lost Rs 1,50,000 and Rs 90,000, respectively, to similar frauds last week indicating an alarming rise in such cases.

### TENDER NOTICE

Sealed tenders are invited from qualified and reputed contractors who have executed repair work to quote for crack filling, damaged plasterwork, repairing of beams and columns based on structure audit report & colour work, water storage tank of approx 1 lakh litre, extension of drainage system. Contact West Avenue Society for tender details. Tender cost rupees 2000 cash non-refundable.

### WEST AVENUE CHS LTD.

Station Road, Nr. Kudalkar Hospital, Opp. Furniture Plaza Nallasopara West

Contact Society office for further details. (9322641120)

**L&T FINANCE LIMITED**  
(A wholly owned subsidiary of L&T Finance Holdings Limited)  
Registered Office: 15th Floor, P5 Srijan Tech Park, Plot No. 52 Block-DN, Sector-V, Salt Lake, Kolkata - 700 091, District 24-Parganas North  
CIN: U65910WB1993FLC060810 T: 033 6611 1800 F: 033 6611 1802  
E-Mail ID: investorcomplains@lts.com Website: www.lts.com



### STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(₹ in crore)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended
		June 30, 2022 (Unaudited)	June 30, 2021 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)
1	Total income from operations	2,962.50	2,869.64	11,445.16
2	Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	288.14	136.92	1,091.87
3	Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	288.14	136.92	1,091.87
4	Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	214.00	100.46	807.98
5	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	247.20	127.46	870.00
6	Paid up equity share capital	2,684.17	2,684.17	2,684.17
7	Reserves (excluding revaluation reserve, capital redemption reserve and capital reserve)	13,465.41	12,475.68	13,218.22
8	Securities premium account	10,800.89	10,800.89	10,800.89
9	Net worth	16,064.07	15,015.51	15,876.71
10	Paid up debt capital/outstanding debt	75,369.63	75,831.49	78,319.60
11	Outstanding redeemable preference shares	-	-	-
12	Debt equity ratio	4.69	5.05	4.93
13	Earnings per equity share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	(i) Basic EPS (₹)	*0.80	*0.37	3.01
	(ii) Diluted EPS (₹)	*0.80	*0.37	3.01
14	Capital redemption reserve	3.20	3.20	3.20
15	Debt redemption reserve	5.15	213.11	5.15
16	Debt service coverage ratio	NA	NA	NA
17	Interest service coverage ratio	NA	NA	NA

### Notes:

- These financial results have been reviewed by the Audit Committee and the same has been approved by the Board of Directors at its meeting held on July 19, 2022. The Joint Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the aforesaid results.
- The above is an extract of detailed format of quarterly financial results filed with the National Stock Exchange of India Limited and BSE Limited ("Stock Exchanges") under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarterly financial results are available on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. https://www.lts.com/companies/Int-finance.html.
- For the other items referred in regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchanges and can be accessed on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. https://www.lts.com/companies/Int-finance.html.
- These financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- The previous year figures have been reclassified/regrouped to confirm to the figure of the current period.

For and on behalf of the Board of Directors  
L&T Finance Limited

Place: Mumbai  
Date: July 19, 2022

Sd/-  
Sachin Joshi  
Whole-time Director  
(DIN: 00040876)

## RALLIS INDIA LIMITED

A TATA Enterprise  
CIN:L36992MH1948PLC014083

### Extract of Statement of Financial Results for the quarter ended 30 June, 2022

Particulars	Quarter ended 30 June, 2022		Quarter ended 31 March, 2022		Year ended 31 March, 2022	
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1. Total income from Operations	862.78	507.54	740.51	2,603.93		
2. Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	90.34	(16.24)	109.17	222.48		
3. Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	90.96	(16.24)	109.17	222.48		
4. Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	67.47	(14.13)	82.42	164.27		
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	66.25	(13.66)	78.99	163.62		
6. Equity Share Capital	19.45	19.45	19.45	19.45		
7. Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous financial year)				1,677.21		
8. Basic and diluted earnings per share (of ₹ 1/- each)	3.47	(0.73)	4.24	8.45		

### Notes:

- The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the quarter ended 30 June, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter ended 30 June, 2022 is available on the Stock Exchanges websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.rallis.com.
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 19 July, 2022. The statutory auditors have expressed an unqualified review opinion.
- Financial results for all the periods presented have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time.
- The Company's business is seasonal in nature and the performance can be impacted by weather conditions and cropping pattern.
- The Company has one reportable business segment viz. "Agri-Inputs".
- Exceptional item as disclosed in the column (Quarter ended 30 June, 2022) comprises profit on sale of land (net of costs).
- The figures for quarter ended 31 March, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto nine months ended 31 December, 2021. Also the figures upto the end of the third quarter had only been reviewed and not subjected to audit.
- The Indian Parliament has approved the Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the company towards Provident Fund and Gratuity. The Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on Social Security, 2020 on November 13, 2020, and has invited suggestions from stakeholders which are under active consideration by the Ministry. The Company will assess the impact and its valuation once the subject rules are notified and will give appropriate impact in its financial statements in the period in which, the Code becomes effective and the related rules to determine the financial impact are published.

For and on behalf of  
Rallis India Limited

Sd/-  
Place: Mumbai  
Date: 19 July, 2022

Sanjiv Lal  
Managing Director & CEO

Registered Office: 23<sup>rd</sup> Floor, VIOS Tower, New Cuffe Parade, Off Eastern Freeway, Wadala, Mumbai - 400 037

Tel: +91 22 6232 7400 Email: investor\_relations@rallis.com

Website: www.rallis.com



**जाहीर सूचना**

सूचना यादारे देण्यात येते की, श्री. सुनील गोपाळ कांबळे आणि सी. दमयंती सुनील कांबळे हे गाव देवगड, तालुका पन्वेल, जि: रायगड येथे स्थित वैजणोदेवी अशा ज्ञात स्मारक क्र.४ मधील ३२ा मजला, प्लॉट क्र. सी-३०९ करिता हक्कदार आहेत. ते सदर प्लॉटकरिता आनुषंगिक शेरार प्रमाणपत्र क्र. २९ धारक वैजणोदेवी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. चे सभासद तसेच क्र. २८१ ते २९० दोन्ही एकत्रित धारक १० शेअरसंचे धारकसुद्धा आहेत.

**जाहीर सूचना**

कु. कामिनी देवेंद्र वमां आणि सी. मधुसाला देवेंद्र वमां हे एक कमर्शियल परिसर म्हणजेच सरर सोसायटीच्या इमारतीमधील तळ मजला, खुलीला मेगा मॉल, कांदिवली पश्चिम, मुंबई - ४०० ०९७ येथे स्थित खुलीला मेगा मॉल कांदिवली बॅंस्ट रिपारमेंटस को-ऑपरेटिव्ह हार्जसिंग सोसायटी लि. चे शोध क्र. २०५, च्या सह-मालक आणि सभासद होत्या. सह-मालक सी. मधुसाला देवेंद्र वमां यांचे ४० मे २०१९ रोजी कोणत्याही नामनिर्देशनाभाव निघन झाले.

श्री. सुनील गोपाळ कांबळे यांचे १२-३-२०१७ रोजी ठाणे येथे निघन झाले असून त्यांच्या परचात त्यांच्या एकमेव कायदेशीर वासदार आणि प्रतिनीधी म्हणून त्यांची विधवा पत्नी सी. दमयंती सुनील कांबळे या आहेत. श्री. सुनील गोपाळ कांबळे यांना मूलाबाळ नाही. सी. दमयंती सुनील कांबळे यांनी शेरार प्रमाणपत्रान्तून त्यांचे मयत पती यांचे नाव काढून टाकण्यासाठी सोसायटीला अर्ज केला आहे.

मयत सभासद आणि सह-मालकांच्या कायदेशीर वासदार कु. कामिनी देवेंद्र वमां यांनी मयत सी. मधुसाला देवेंद्र वमां यांचे आर कायदेशीर वासदार यांचे प्रतिनाथर आणि पत्नीसी सह सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीअंतर्गत त्यांची कायदेशीर वासदार म्हणून त्यांची मयत आईचे ५०% शेअर्स आणि हक्कांचे हस्तगतपण त्यांच्या नावे करावे यासाठी अर्ज केला होता आणि सोसायटीने ते हस्तगतही केले आहे आणि कायदानुसार २२.९.२०१६ रोजी कु. कामिनी देवेंद्र वमां यांच्या नावे शेरार प्रमाणपत्र क्र. २९५९ जारी केले आहे. कु. कामिनी देवेंद्र वमां यांचे वधे खालील नमुद्र सरर कमर्शियल परिसराच्या एकमेव आणि परिपूर्ण मालक आहेत.

कोणत्याही व्यक्तीला श्री. मधुसाला देवेंद्र वमां यांच्या नावामधील मयत सभासदाचे सरर शेअर्स आणि हिससंबंधाच्या त्हा हस्तांतारीतील आणि त्यावरील कोणत्याही भागधार वारस किंवा वासदार किंवा इतर दावेदार/आक्षेप किंवा आक्षेप घेणारे चॉयल्याकडून कोणतेही दावे किंवा आक्षेप जाणे की, विक्री, वारस, करार, कंठाट, गहाण, मुविधाधिकार, भेट, भांडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विवखन, रक्षणीती हक्क, निवाह किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर लिखित एक कायदीपत्री पुराव्यांवर निमन्यावकीकरणांना त्यांचे कार्यालय २०२, २रा मजला, युनिटेड मॅंशन १, सुबी बा, आणि स्टार्टीट बर, पारसीबावा, महरा रोड, विलेपार्ले-पूर्व, मुंबई-४०० ०९९ येथे वा तातूयेवामुद्र १५ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, त्हा राज्यच्या संदर्भाविषयय पूर्ण केला जाईल आणि दान आणि/किंवा आक्षेप असल्यास ते त्याचिंत किंवा परित्यागित समजले जातील.

कोणत्याही व्यक्तीला श्री. मधुसाला देवेंद्र वमां यांच्या नावामधील मयत सभासदाचे सरर शेअर्स आणि हिससंबंधाच्या त्हा हस्तांतारीतील आणि त्यावरील कोणत्याही भागधार वारस किंवा वासदार किंवा इतर दावेदार/आक्षेप किंवा आक्षेप घेणारे चॉयल्याकडून कोणतेही दावे किंवा आक्षेप जाणे की, विक्री, वारस, करार, कंठाट, गहाण, मुविधाधिकार, भेट, भांडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विवखन, रक्षणीती हक्क, निवाह किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर लिखित एक कायदीपत्री पुराव्यांवर निमन्यावकीकरणांना त्यांचे कार्यालय २०२, २रा मजला, युनिटेड मॅंशन १, सुबी बा, आणि स्टार्टीट बर, पारसीबावा, महरा रोड, विलेपार्ले-पूर्व, मुंबई-४०० ०९९ येथे वा तातूयेवामुद्र १५ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, त्हा राज्यच्या संदर्भाविषयय पूर्ण केला जाईल आणि दान आणि/किंवा आक्षेप असल्यास ते त्याचिंत किंवा परित्यागित समजले जातील.

सदर दिनांक २० जुलै, २०२२.  
आपले विश्वासू, सही/- मे. खीरा लिगल व्हेंचर वकील

सुनीला मेगा मॉल, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०० ०९७ येथे स्थित खुलीला मेगा मॉल कांदिवली पश्चिम, रिपारमेंटस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. मधील तळमजल्यावरील दुकान क्र. २०५, मोजमापिण ९६ चौ.फूट चर्चई क्षेत्र. दिनांक २० जुलै, २०२२.

सदर रकमेची परतेफंड करण्यात कर्जदार आपयशी उरल्यामुळे यादारे एकमेव आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सरर कायदाचे कलम 13(12) सह विस्करोटी इंटेरेट (एफकोसिंटेड) रुकस, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यात जादी केलेली.

परिशिष्ट IV (नियम 8(1) चहा) ताबा सूचना (स्थावर मालमतेसाठी)  
ज्याअर्ची,  
निमन्यावकीकर इंडियायव्लुस हार्जसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्युरिटायझेशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड रिस्कन्टूरेशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसिंटेड ऑफ सिक्युरिटी इंटेरेट अँड, 2002 अन्वये प्राथिकृत अधिकारी आणि सरर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 13(12) रोजी सुचलेला नमुद्र केलेली आणि अधिकारकना क्र. 24,86,934.52 (रुपये चोवीस लाख धाडशेऐंशी हजार नऊशे चोवीस आणि बावत्र पैसे फक्त) साठी कर्ज घाले क. HHLPLVN00462450 या रकमेचे परत फेड करणाऱ्याची दिनांक 10.01.2022 पासून ते प्रत्यक्ष भरणा करंपर्यन्ती मागणी, सूचना कर्जदार संशोध जी यादव उर्फ संशोध गणपती यादव आणि कोणत्याही व्यक्तीला सूचना देण्यात येते की, सरर कायदाचे कलम 13(12) सह विस्करोटी इंटेरेट (एफकोसिंटेड) रुकस, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यात जादी केलेली.

सदर रकमेची परतेफंड करण्यात कर्जदार आपयशी उरल्यामुळे यादारे एकमेव आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सरर कायदाचे कलम 13(12) सह विस्करोटी इंटेरेट (एफकोसिंटेड) रुकस, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यात जादी केलेली.

सदर रकमेची परतेफंड करण्यात कर्जदार आपयशी उरल्यामुळे यादारे एकमेव आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सरर कायदाचे कलम 13(12) सह विस्करोटी इंटेरेट (एफकोसिंटेड) रुकस, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यात जादी केलेली.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे खबरदार करण्यात येते की, वा मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारदार इंडियायव्लुस हार्जसिंग फायनान्स लिमिटेड (जी कर्ज आकारणी क्र.24,86,934.52 (रुपये चोवीस लाख धाडशेऐंशी हजार नऊशे चोवीस आणि बावत्र पैसे फक्त) पुढील व्याज 10.01.2022 पासून प्रत्यक्ष भरणा करंपर्यन्ती लागते.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमता / मालमतेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमतेचे वर्णन

गाव-भोव देणे स्थित, माणित चर्चई क्षेत्र सुमार 30.8३ चौ.मीटरसँ आणि संलग्न बाकरीनी माणित सुमार 5.59 चौ.मीटरसँ "म्हाबोरी नॅंशनीटे फेज -II" इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर प्लॉट क्र. 4-सी-103, तालुका पन्वेल, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र.

सही/- अधिष्ठात अधिकारी

तारीख :15.07.2022

स्थळ : रायगड

इंडियायव्लुस हार्जसिंग फायनान्स लिमिटेड

परिशिष्ट II फर्मिं वी

जाहीर उद्घोषणा

(२ इन्वॉलन्सी अँड नॅंक्रेटिवी बोर्ड ऑफ इंडिया (लिक्विडेशन प्रोसेस)

रेग्युलेशन्स २०१६ च्या रेग्युलेशन् १२)

क्र	कर्जदार/कर्जदाराचे नाव	सांगितले टोवर्स लिमिटेड
१	कर्जदार/कर्जदाराचे नाव	सांगितले टोवर्स लिमिटेड
२	कर्जदार/कर्जदाराच्या व्यापनाची तारीख	३१ जुलै, १९९२
३	कर्जदार/कर्जदार च्या अंतर्गत स्थापित / नोंदीपुस्तक आहे ३ परिष्करण	कंपनी निबन्धक, मुंबई
४	कर्जदार/कर्जदाराचा कर्जदार आवेडेन्टिटी नंबर/ कर्जदार/कर्जदाराचा लिमिटेड लायबिलिटी आवेडेन्टिफिकेशन नंबर	७६२२३०१९एमएच९११२०पीएससी१८५३८६
५	कर्जदार/कर्जदाराचे नोंदीपुस्तक कार्यालय व मुख्य कार्यालय (असल्यास) ह्याचा पत्ता	तिसरा मजला, इलेक्ट्रॉनिक सदन II, एसआयडीसी, टोटासी इन्डस्ट्रियल एरिया, महारि, नवी मुंबई-४०००७८
६	नादारी प्रक्रिया बंद होण्याची तारीख	जुलै १८, २०२२
७	नादारी निर्णय प्रक्रिया सुरु होण्याची तारीख	जुलै १९, २०२२
८	परिसमापक म्हणून कुती करणारे नादारक व्यवसायिक नाव आणि नोंदीपुस्तक क्रमांक	श्री. लक्ष्मीकान्त घरावंत देसाई नॉद. क्र.: आयबीबीआय/आयपीपी-००१/आयपी-बी०१६६९१/२०१९-२०२०/१२४४१
९	मंडळात नोंदीपुस्तक असलेला समापकाचा पत्ता आणि इमेल	पत्ता: ५०३, अर्धव सोसायटी, एम.बी. राजर रोड, शिवाजी पार्क, दादर पश्चिम, मुंबई ४०००२८ ईमेल: lydesai@hotmail.com
१०	समापकासह पत्रव्यवहार करण्यासाठी असलेला पत्ता आणि इमेल	पत्ता: ५०३, अर्धव सोसायटी, एम.बी. राजर रोड, शिवाजी पार्क, दादर पश्चिम, मुंबई ४०००२८ पत्रव्यवहारासाठी ईमेल: ljd.globalowers@gmail.com
११	दावे सादर करणाऱ्याची अंतिम तारीख	ऑगस्ट १८, २०२२.

- सूचना यादारे देण्यात येते की, सन्मानयित राशीय कंपनी वी च्या न्यावधिकरण, मुंबई बॅंके चे आयबीसी कोड च्या कलम ३३ अंतर्गत दिनांक जुलै १५, २०२२ रोजी ग्लोबल टोवर्स लिमिटेडच्या परिसमापक सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. (जुलै १९, २०२२ रोजीस एफसीएलटी च्या आदेशाची प्रमाणित प्रत प्राप्त झाली).
- ग्लोबल टोवर्स लिमिटेड च्या टेरेकहोल्डर्सच्या बाब १८ च्या च्याम्मे नमुद्र पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर समापकाकडे ऑगस्ट १८, २०२२ रोजी किंवा पुर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करण्यासाठी यादारे बोलाविण्यात येत आहे.
- वित्तीय धनकांनी पुराव्यांसह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमान्तु सादर करावेत.
- अर्थ सव्य धनकांनी पुराव्यांसह त्यांचे दावे व्यक्तीक, पोस्टचे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमान्तु सादर करावेत. ५. घाटे आणि दिशामुक्त करणारे दाव्याचे पुरावे ह्यास निमंत्रण देणारे ठरेल.

लक्ष्मीकान्त घरावंत देसाई ग्लोबल टोवर्स लिमिटेड चे परिसमापक नॉद. क्र.: आयबीबीआय/आयपीपी-००१/आयपी-बी०१६६९१/२०१९-२०२०/१२४४१

**बँक ऑफ बड़ौदा**  
Bank of Baroda

डोनल स्ट्रेड्ज अँसेट रिस्कहरी शाखा : मेहेर वेंबर, तळमजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, वॉलंडा इस्टेट, मुंबई-४०००११. दूरध्वनी : ०२२-४३६८३८०७, ४३६८३८१४, ईमेल : armbom@bankofbaroda.co.in

स्थावर आणि जंगम मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना परिशिष्ट IV-ए आणि II-ए [ नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदी ]

सिक्युरिटी इंटेरेट (एफकोसिंटेड) रुकस, २००२ च्या नियम (८) आणि (२) च्या तरतुदी सहावावता सिक्युरिटायझेशन अँड रिस्कन्टूरेशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसिंटेड ऑफ सिक्युरिटी इंटेरेट अँड, २००२ अन्वये स्वधार मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-सिलान विक्री सूचना यादारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि व्हीडर यांना सूचना देण्यात येते की, खालील परिचालीत स्थावर मिळकत ताण धनकांकडे गहाण/प्रभारित आहे किंवा बँक ऑफ बड़ौदा, ताण धनकांच्या प्राथिकृत अधिकारीनी घेतला आहे. त्या खालील नमुद्र ताण धनकांच्या वारसावरील वसूलीसाठी “जे आहे जे आहे”, “जे काही आहे तेथे आहे” आणि विनाअवलंब तत्वाचे विकण्यात येणार आहे. कर्जदार/हमीदार/वारण मत्त/राखी किंमत ई-सिलानाची तारीख आणि वेळ, इतर आणि बोली दाखविण्याची रक्कम खालील नमुद्र केली आहे.

अ. क्र.	कर्जदार/संचालक आणि हमीदारांचे नाव आणि पत्ता	स्थावर मिळकतीच्या वर्णनावसह काही असल्यास ज्ञात बांदा	एकूण क्यबाकी	ई-सिलानाची तारीख आणि वेळ	१) राखीय किंमत आणि २) इतर रक्कम	३) बोली दाखविण्याची रक्कम	कर्जदारी किंती (अवयविक /प्रत्यक्ष)	मिळकतीच्या वित्तगत आणि तारीख आणि वेळ
१.	मे. पी. डी. एम्मेटॉरेस (कर्जदार) ३०१, सत्तार बिल्डिंग, ४९७, एस्केपी रोड, अंभरा हाऊस, मुंबई-४००००२	प्लॉट क्रमांक १५० फीची (पश्चिम बाजूचा भाग १५०/१) जवळ सूर ३७५.३० चौ. मी. बरडा क्लेन्ड, स. क्र. २४४/१ साठी २५५.५९ पैकी, २५५.५९ -४०००६०	एकूण देव-रु. १८१८०५९९९६/- अंशिक	१०.०८.२०२२ रोजी १४०० तास ते १८०० तास	१) रु. ३३.९८ लाख रु. ३) रु. ३३.९८ लाख रु. ०.९० लाख	प्रत्यक्ष ताबा	०१.०८.२०२२ रोजी सखती ११.०० वा. पर्यंत	

२. ३. ४. ५. ६. ७. ८. ९. १०. ११. १२. १३. १४. १५. १६. १७. १८. १९. २०. २१. २२. २३. २४. २५. २६. २७. २८. २९. ३०. ३१. ३२. ३३. ३४. ३५. ३६. ३७. ३८. ३९. ४०. ४१. ४२. ४३. ४४. ४५. ४६. ४७. ४८. ४९. ५०. ५१. ५२. ५३. ५४. ५५. ५६. ५७. ५८. ५९. ६०. ६१. ६२. ६३. ६४. ६५. ६६. ६७. ६८. ६९. ७०. ७१. ७२. ७३. ७४. ७५. ७६. ७७. ७८. ७९. ८०. ८१. ८२. ८३. ८४. ८५. ८६. ८७. ८८. ८९. ९०. ९१. ९२. ९३. ९४. ९५. ९६. ९७. ९८. ९९. १००. १०१. १०२. १०३. १०४. १०५. १०६. १०७. १०८. १०९. ११०. १११. ११२. ११३. ११४. ११५. ११६. ११७. ११८. ११९. १२०. १२१. १२२. १२३. १२४. १२५. १२६. १२७. १२८. १२९. १३०. १३१. १३२. १३३. १३४. १३५. १३६. १३७. १३८. १३९. १४०. १४१. १४२. १४३. १४४. १४५. १४६. १४७. १४८. १४९. १५०. १५१. १५२. १५३. १५४. १५५. १५६. १५७. १५८. १५९. १६०. १६१. १६२. १६३. १६४. १६५. १६६. १६७. १६८. १६९. १७०. १७१. १७२. १७३. १७४. १७५. १७६. १७७. १७८. १७९. १८०. १८१. १८२. १८३. १८४. १८५. १८६. १८७. १८८. १८९. १९०. १९१. १९२. १९३. १९४. १९५. १९६. १९७. १९८. १९९. २००. २०१. २०२. २०३. २०४. २०५. २०६. २०७. २०८. २०९. २१०. २११. २१२. २१३. २१४. २१५. २१६. २१७. २१८. २१९. २२०. २२१. २२२. २२३. २२४. २२५. २२६. २२७. २२८. २२९. २३०. २३१. २३२. २३३. २३४. २३५. २३६. २३७. २३८. २३९. २४०. २४१. २४२. २४३. २४४. २४५. २४६. २४७. २४८. २४९. २५०. २५१. २५२. २५३. २५४. २५५. २५६. २५७. २५८. २५९. २६०. २६१. २६२. २६३. २६४. २६५. २६६. २६७. २६८. २६९. २७०. २७१. २७२. २७३. २७४. २७५. २७६. २७७. २७८. २७९. २८०. २८१. २८२. २८३. २८४. २८५. २८६. २८७. २८८. २८९. २९०. २९१. २९२. २९३. २९४. २९५. २९६. २९७. २९८. २९९. ३००. ३०१. ३०२. ३०३. ३०४. ३०५. ३०६. ३०७. ३०८. ३०९. ३१०. ३११. ३१२. ३१३. ३१४. ३१५. ३१६. ३१७. ३१८. ३१९. ३२०. ३२१. ३२२. ३२३. ३२४. ३२५. ३२६. ३२७. ३२८. ३२९. ३३०. ३३१. ३३२. ३३३. ३३४. ३३५. ३३६. ३३७. ३३८. ३३९. ३४०. ३४१. ३४२. ३४३. ३४४. ३४५. ३४६. ३४७. ३४८. ३४९. ३५०. ३५१. ३५२. ३५३. ३५४. ३५५. ३५६. ३५७. ३५८. ३५९. ३६०. ३६१. ३६२. ३६३. ३६४. ३६५. ३६६. ३६७. ३६८. ३६९. ३७०. ३७१. ३७२. ३७३. ३७४. ३७५. ३७६. ३७७. ३७८. ३७९. ३८०. ३८१. ३८२. ३८३. ३८४. ३८५. ३८६. ३८७. ३८८. ३८९. ३९०. ३९१. ३९२. ३९३. ३९४. ३९५. ३९६. ३९७. ३९८. ३९९. ४००. ४०१. ४०२. ४०३. ४०४. ४०५. ४०६. ४०७. ४०८. ४०९. ४१०. ४११. ४१२. ४१३. ४१४. ४१५. ४१६. ४१७. ४१८. ४१९. ४२०. ४२१. ४२२. ४२३. ४२४. ४२५. ४२६. ४२७. ४२८. ४२९. ४३०. ४३१. ४३२. ४३३. ४३४. ४३५. ४३६. ४३७. ४३८. ४३९. ४४०. ४४१. ४४२. ४४३. ४४४. ४४५. ४४६. ४४७. ४४८. ४४९. ४५०. ४५१. ४५२. ४५३. ४५४. ४५५. ४५६. ४५७. ४५८. ४५९. ४६०. ४६१. ४६२. ४६३. ४६४. ४६५. ४६६. ४६७. ४६८. ४६९. ४७०. ४७१. ४७२. ४७३. ४७४. ४७५. ४७६. ४७७. ४७८. ४७९. ४८०. ४८१. ४८२. ४८३. ४८४. ४८५. ४८६. ४८७. ४८८. ४८९. ४९०. ४९१. ४९२. ४९३. ४९४. ४९५. ४९६. ४९७. ४९८. ४९९. ५००. ५०१. ५०२. ५०३. ५०४. ५०५. ५०६. ५०७. ५०८. ५०९. ५१०. ५११. ५१२. ५१३. ५१४. ५१५. ५१६. ५१७. ५१८. ५१९. ५२०. ५२१. ५२२. ५२३. ५२४. ५२५. ५२६. ५२७. ५२८. ५२९. ५३०. ५३१. ५३२. ५३३. ५३४. ५३५. ५३६. ५३७. ५३८. ५३९. ५४०. ५४१. ५४२. ५४३. ५४४. ५४५. ५४६. ५४७. ५४८. ५४९. ५५०. ५५१. ५५२. ५५३. ५५४. ५५५. ५५६. ५५७. ५५८. ५५९. ५६०. ५६१. ५६२. ५६३. ५६४. ५६५. ५६६. ५६७. ५६८. ५६९. ५७०. ५७१. ५७२. ५७३. ५७४. ५७५. ५७६. ५७७. ५७८. ५७९. ५८०. ५८१. ५८२. ५८३. ५८४. ५८५. ५८६. ५८७. ५८८. ५८९. ५९०. ५९१. ५९२. ५९३. ५९४. ५९५. ५९६. ५९७. ५९८. ५९९. ६००. ६०१. ६०२. ६०३. ६०४. ६०५. ६०६. ६०७. ६०८. ६०९. ६१०. ६११. ६१२. ६१३. ६१४. ६१५. ६१६. ६१७. ६१८. ६१९. ६२०. ६२१. ६२२. ६२३. ६२४. ६२५. ६२६. ६२७. ६२८. ६२९. ६३०. ६३१. ६३२. ६३३. ६३४. ६३५. ६३६. ६३७. ६३८. ६३९. ६४०. ६४१. ६४२. ६४३. ६४४. ६४५. ६४६. ६४७. ६४८. ६४९. ६५०. ६५१. ६५२. ६५३. ६५४. ६५५. ६५६. ६५७. ६५८. ६५९. ६६०. ६६१. ६६२.